

# VAS INFRASTRUCTURE LTD.

CIN NO: L65100MH1994PLC076538

Regd. Off.: Madhav Niwas CHSL, Flat No. B-1B, 1st floor, Natakwala Lane, Opp S. V. Road Borivali (West), Mumbai - 400 092. Tel.: 022-2899 3092 / 0841 Fax: +91-22-2899 7806 Email: cs@vasinfrastructureltd.com # Website: www.vasinfrastructureltd.com

November 07, 2025

The Listing Manager Bombay Stock Exchange Ltd, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Company Scrip Code: 531574

Sub: Statement of Standalone - Unaudited Financial Results for 2<sup>nd</sup> Quarter and Half Year ended September 30, 2025.

Ref: Regulation 29 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Ma'am,

Further to our letter dated November 06, 2025, we are herewith enclosing the paper cuttings of the Standalone Unaudited Financial Results for 2<sup>nd</sup> Quarter and Half year ended September 30, 2025, which was published in The Free Press Journal and Navshakti newspapers of Mumbai edition on November 07, 2025.

Thanking you,

Yours faithfully,

#### For Vas Infrastructure Limited

ASHOK KUMAR OLECHHA
Dix.c-IR. postalCode=400101, st=MAHARASHTRA,
streten-MUMBAI, postalCode=400101, st=MAHARASHTRA,
streten-MUMBAI, postalCode=400101, st=MAHARASHTRA,
streten-MUMBAI, on-Expostal postal pos GOLECHHA Parte: 2025.11.07 14:41:44 +05'30'

Ashok Kumar Golechha Resolution Professional Vas Infrastructure Ltd. (Under CIRP) IBBI Reg. No. IBBI/IPA-002/IP-N000932/2019-20/12973 AFA Valid upto 31.12.2025



#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public that am investigating the Title of the Develope namely Aadi Shikhar LLP, a Limited Liability Partnership incorporated under the provi sions of Limited Liability Partnership Act, 2008, having its registered office at 7 Kalapurna, Abhinandanswami Jain Mandii Marg, Jain Society, Sion West, Mumbai 400 022 ("the LLP") having Developmen rights under Development Agreemen executed on 18.10.2023 in respect of the property owned by Rasik Kunj Co. Op. Housing Society registered under the provisions of Maharashtra Co. operative housing Societies Act, 1960 bearing registration No. MUM/W.F.N./HSG/(TC)/--9815/2022-23/dated 03/11/2022 and having its registered office at Sion (West), Mumba 400 022 and more particularly described in the Schedule hereunder written ("the said Property") together with the right, title and interest of Society to sell / deal with the FSI and/or constructed area as envisaged under the Development Agreement dated 18.10

2023 ("Free Sale Area). ALL PERSONS including an individual, Hindu Undivided Family, a company, banks financial institutions/s, non-banking financia Institution/s, a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not. Lenders and/or creditors having any claim, right, title, share and/or interest respect of the said Society and or the said Property and/or Free Sale Area and/or any part or portion thereof whether by way o allotment sale, exchange, assignment, gift bequest, lease, sub-lease, tenancy, subtenancy, leave and license, Licence covenant mortgage, encumbrance lien, charge, trust inheritance, succession, agreement, contracmemorandum of understanding easemen right of way, occupation, possession, family arrangement, settlement, maintenance decree or order of any Court of Law, lis pendens attachment, reservation development rights. FSI consumption, or any liability of commitment or demand of any nature whatsoever of otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing alongwith supporting origina documents to the undersigned within a period of 14 (fourteens days from the date of the publication of this notice, failing or claims, if any, of such person or persons shall be considered to have been waived and/or abandoned, in favour of the Developer

Schedule of the Property: All that leasehold piece or parcel of land or

ground admeasuring 495.33 sq. yards equivalent to 414.09 sq. meters Plot no 148 of the Sion Matunga Estate alongwith structure standing thereon known as "Rasik Kunj" situated at Jain Society, Sior (West), Mumbai - 400 022 and lying and being in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban division and now in the District of Mumbai City bearing C.S. No. 148/6 of Sior Matunga Division and having boundar as follows

On or towards East :- By 15.24 M. Road No. 25

On or towards West: By 12.19 M. Road No . 25B; On or towards North: By Plot No. 148A of t

On or towards South: By Plot No. 147A of the said Estate

he said Estate

Dated this 7th Day of November 2025.

MANISHA R. KAPADIA Advocate

Office Address: Govind Building 1st floor 140 Princess Street Mumbai - 400 002

**Piramal** Finance

#### पिरामल फायनान्स लिमिटेड

**नोंटणीकत कार्यालय** : यनिट क. ६०१. ६वा मजला. पिरामल अमिती बिल्डिंग. पिरामल अगस्त्य कॉर्पोरेट पार्क. कमानी जंक्शन. फा नादुंगाकुत कायार्थ्य - युनाट अ. ४५५, द्या नजरा, नयार्था जाया आहरू । स्वान्य जनस्य कायार्थ्य कायार्थ्य कायार्थ् स्टेशन समोर, एलबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४००७७- दू +९१ २३ ४०० ४००० **शास्त्रा कायांत्वा**ः येथेः ४था मजला, भिवापूरकर चेंबर्स, यशवंत स्टेडियम समोर, धंतोली, नागपूर, महाराष्ट्र – ४४००१२.

संपर्क व्यक्ती: १. अमोल गोले - ९८५०४४५८८९ २. दिलीप रणमाले - ९६०७५७०८४१, ३. चंदन साखळकर - ९८२०४०७१६८

<u>ई-लिलाव विक्री सूचना</u> - नवीन विक्री

कर्जदारांकडन थकीत रकमेची वसली करण्याकरिता सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वेये पिरामल कॅपिटल ऑण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथील खालील नमूद तारण मत्तेच्या घेतलेल्या कब्जाला अनुसरून येथील वर्णिलेल्यानुसार स्थावर मिळकतीच्या खरेदीसाठी निम्नस्वाक्षरीकारांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे, जी 'जे आहे जेथे आहे तत्त्व', जे आहे जसे आहे तत्त्व'' आणि ''जे कार्ह आहे तथे आहे तत्व" वर कब्जात आहे, ज्याचा तपशील खाली देण्यात आला आहे.

मागणी सूचनेची	मिळकत पत्ता अंतिम	राखीव किंमत	इसारा अनामत	थकबाकी रक्कम
तारीख आणि रक्कम			रक्कम (इअर)(रा.	(०३.११.२०२५)
			किं.च्या १०%)	
दिनांक: ०३.०१.२०२४,	मिळकतचा विस्तार असलेले चे ते सर्व भाग आणि विभाग	रु. ११,३०,०००/-	रु. १,१३,०००/-	रु. ३६,५७,७११/-
<b>रु. ३२,१३,९७९.९२/-</b>	:- फ्लॅट क्र.०९, तीसरा मजला, अमन प्लाझा, सर्व्हे क्र.	(रुपये अकरा लाख	(रुपये एक लाख	(रुपये छत्तीस लाख
(रु. बत्तीस लाख तेरा	१७२/५, भगतसिंग नगर, मयुर पार्क, हर्सूल टी-पॉईंट,	तीस हजार मात्र)	तेरा हजार मात्र)	सत्तावन्न हजार सातशे
हजार नऊशे एकोणऐंशी	मौजे हर्सूल, तालुका औरंगाबाद, जिल्हा औरंगाबाद-			अकरा मात्र)
आणि ब्याण्णव पैसे मात्र)	४३१००८., सीमाबद्धः उत्तरः फ्लॅट क्र.११, दक्षिणः			
	बिल्डिंग पार्किंग, पूर्वः ५० फीट रूंद रस्ता, पश्चिमः फ्लॅट			
	क्र.१०.			
दिः १७.०८.२०२३	मिळकतचा विस्तार असलेले चे ते सर्व भाग आणि विभाग	रु. ८६,७०,०००/-	₹. ८,६७,०००/-	₹.
<b>रु. ७६,८१,९३०/</b> -	:- प्लॉट क्र.८७, गट क्र. ५९९/२, वॉर्ड क्र.६, मिळकत	(रुपये शहाऐंशी लाख	(रुपये आठ लाख	१,१०,१६,२८१/-
(रुपये शहाऐंशी लाख	क्र. ६१६, प्लॉट क्र. ८७, गट क्र. ५९९/२, वॉर्ड क्र.६,	सत्तर हजार मात्र)	सदुसष्ठ हजार मात्र)	(रुपये एक कोटी दहा
एक्क्याऐंशी हजार नऊशे	राळेगाव ४४५४०२		-	लाख सोळा हजार
तीस मात्र)				दोनशे एक्क्याऐंशी
				मात्र)
	तारीख आणि रक्कम  दिनांकः ०३.०१.२०२४, इ. ३२,१३,९७९.९२/- (इ. बतीस लाख तेरा हजार नऊसे एकोणऐंशी आणि व्याण्णव पैसे मात्र)  दिः १७.०८.२०२३ इ. ७६,८१,९३०/- (इपये प्राहाऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार नऊसे	तारीख आणि रक्कम  दिनांक: ०३.०१.२०२४,  क. ३२,१३,९७९.९२/- (७. बतीस लाख तेरा हजार जञ्जो एकांणपॅशी आणि ब्याण्णव पैसे माज)  दि: १७.०८.२०२३  क. ७६,८९,२०/- (७. ४८,८९,२०/- क. ५८,८९,२०/- हज्जार प्रिकेट स्टिंट क.८९, स्टिंट	तारीख आणि रक्कम  दिनांकः	तारीख आणि रक्कम   स्वक्रम (इअर) (रा. कि.च्या १०%) (रा. वर्तीस लाख तेत हजार नजजो एकोणऐंगी आणि व्याण्णव पैसे मात्र) से इंतर, तालुका औरंगाबाद, जिल्हा औरंगाबाद अशेर ०८ सीमाबद्धः उत्तरः फ्लॅट क्र.१९ विश्वण विक्रिय पार्किंग पूर्वः ५० फीट कंट स्ता, पश्चिमः फ्लंट क्र.१०. (रा. विक्रम प्रक्रियः कर.१९ विश्वण विक्रम पार्किंग पुर्वः ५० फीट कंट स्ता, पश्चिमः प्रचंट क्र.१०. विस्ता कराणि विभाग - प्रचंप सात्री विक्रम पार्किंग पार्किंग पार्केंग एकोणि विभाग - प्रचंप सात्री विक्रम पार्किंग पार्किंग पार्केंग एकोणि विभाग - प्रचंप सात्री विक्रम पार्वें १०, गट क्र. ५९१,२,३०,००। (रुपये आहाएँशी लाख सत्रम हर्ग, प्लॉट क्र. ८७, गट क्र. ५९१/२, वॉर्ड क्र.६, मिळकत त्राटेंगाव ४४५४०

ई-लिलावाची तारीख: १२.१२.२०२५, रोजी स. ११.०० ते द. ०१.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह), बोली सादर करण्याची अंतिम तारीख : ११.१२.२०२५, दु. ०४.०० पूर्वी

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरीता कृपया www.piramalfinance.com/e-Auction.html मध्ये पुरविलेल्या

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सरफैसी ॲक्ट अंतर्गत वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना वरील नमुद कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपुर्वी तारखेपर्वत उपार्जित व्याजासह कलम १३(२) सूचनेमध्ये नमुद्र केल्यानुसार रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येः आहे, कसूर केल्यास मिळकतीचा लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास कर्जदार/हमीदार यांच्याकडुन व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. कर्जदारांचे लक्ष कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम ८ कडे वेधले जाते, उपलब्ध वेळेनुसार, तारण मत्तेची पूर्तता करण्यासाठी

विशेषतः कर्जदारांनी आणि सर्वसाधारणपणे जनतेने कृपया लक्षात ठेवावे की, जर येथे नियोजित लिलाव कारणास्तव अयशस्वी झाला सही/- (प्राधिकृत अधिकारी) ठिकाण: औरंगाबाद, यवतमाव

# **ImagicaaWorld**

#### इमॅजिकावर्ल्ड एंटरटेन्मेंट लिमिटेड सीआयएनः एल९२४९०एमएच२०१०पीएलसी१९९९२५

नोंदणीकृत कार्यालयः ३०/३१, सांगडेवाडी, खोपोली-पाली रोड, तालुका-खालापूर, जिल्हा-रायगड, पिन- ४१० २०३. वेबसाईटः www.imagicaaworld.com ईमेलः compliance@imagicaaworld.com

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षा साठी अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

			, , ,	
			एकत्रित	
		संपलेल्या	संपलेल्या अर्ध	संपलेली संलग्न
अ. —	तपशील	तिमाहीसाठी	वर्षासाठी	तिमाही
क्र.		३०.०९.२०२५	३०.०९.२०२५	३०.०९.२०२४
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४,१८०.८१	१८,९९०.६१	३,९९७.३९
?	कालावधी साठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीपुर्वी)	(३,५१३.८८)	१,०८२.९७	(२,४६८.२०)
ş	कालावधी साठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(३,४७४.०६)	१,०२३.४८	(२,४३३.३१)
8	कालावधी साठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(३,८९०.७२)	५४०.४९	(६२८.२०)
ų	कालावधी साठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन))	(३,८७८.६७)	५३०.०६	(६२५.२५)
ξ	समभाग भांडवल	५६,५८६.१५	५६,५८६.१५	५४,२३१.९४
O	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे	-	-	-
6	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १० चे)			
	(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) -			
	मूलभूत:	(०.६९)	0.80	(०.१२)
	सौम्यिकृत:	(0.59)	०.१०	(०.१२)
				(रु. लाखात)
			2	Till the state of

				(રુ. લાखાत)				
		अलिप्त						
अ. क्र.		संपलेल्या	संपलेल्या अर्ध	संपलेली संलग्न				
	तपशील	तिमाहीसाठी	वर्षासाठी	तिमाही				
		३०.०९.२०२५	३०.०९.२०२५	३०.०९.२०२४				
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)				
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४,१०५.९७	१७,८३५.७६	३,९९७.३९				
?	कालावधी साठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(२,६३७.३४)	१,७५०.४९	(२,४६४.४६)				
ş	कालावधी साठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(३,०२३.६८)	१,२९७.८२	(६५९.३५)				
ਟੀਧ	Τ.							

ए) ०६ नोंव्हेबर, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने

बी) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेस् मध्ये दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षा साठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाच एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षा साठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट www.nseindia.com आणि www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.imagicaaw

आहे. ते येथे दिलल्या क्युआर कोड स्कॅन करून पाहता येतील. सी) चालु कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील कालावधींची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी सही/ राजेश मालपाणी अध्यक्ष

### बेंटली कमर्शिअल एंटरप्रायजेस लि.

नों. कार्यालय: ३०१ व ३०२, ३ रा मजला, पेनिन्सुला हाईटस, सी.डी. बर्फीवाला रोड,

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८

दूरध्वनी: (९१-२२) २६२१६०६०/६१/६२/६३/६४ ई-मेल: bentleycommercial@gmail.com वेबसाईट: www.bentleycommercialent.in सीआयएन: एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५३९६

# ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (''वित्तीय निष्कर्ष'') गुरुवार, ०६ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने मंज्र केले.

मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वेबपेज <u>https://bentleycommercialent.in</u>/ वर आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच https://www.bseindia.com/ वर प्रदर्शित केले आहेत आणि खालील क्युआर कोड स्कॅन करून पाहता येईल.

दिनांक: ०६ नोव्हेंबर, २०२५ ठिकाण: मुंबई



बेंटली कमर्शिअल एंटरप्रायजेस लि.साठी सही/-मिनाक्षी भन्साळी संचालक आणि कंपनी सेक्रेटरी डीआयएन: ०६९३६६७१

GlobalPay

## डब्ल्यूएसएफएक्स ग्लोबल पे लिमिटेड

युनिट क्र. ६०३, ६वा मजला, विंग ''सी'', ''कॉर्पोरेट ॲव्हेन्यु''

नवीन एक के लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३ दुरध्वनी : ०२२-६२७०९६०० ● वेबसाईट : www.wsfx.in ● सीआयएन : एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०३९६६०

						22	(रु. लाखांत)	
अ. क्र.	तपशिल	३० सप्टें. २५	संपलेली तिमाही ३० जून, २०२५	३० सप्टें. २०२४	३० सप्टें. २०२५		संपलेले वर्ष ३१ मार्च, २०२५	
		(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
8	एकूण उत्पन्न	3,424.23	१,९०५.८७	२,६४५.७८	4,899.23	४,५६४.८३	८,९११.७१	
2	कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,							
	अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीपूर्व )	४८६.३५	१६.४०	३१४.४०	५०२.७५	४१७.६८	६६२.५१	
3	करपूर्व कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा)	004.41	,4.0-	4,0.0-	(- (.0 (			
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)		05	20		४१७.६८	६६२.५१	
8	कर पश्चात कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा)	४८६.३५	१६.४०	३१४.४०	५०२.७५			
3	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)					४१७.६८	३४६.९९	
	,	३६६.९०	१६.४०	३१४.४०	३८३.३०	870.40	404.55	
4	कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न							
	(कालावधी करिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि							
	इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	३६६.९०	१६.४०	३१४.४०	३८३.३०	४१७.६८	३२३.९४	
4	समभाग भांडवल						१,२३६.५२	
	वाटप प्रलंबित शेअर अर्ज रक्कम						4.08	
9	कालावधीकरिता प्रती भाग प्राप्ती							
	मूलभूतः	२.९६	0.83	२.६२	3.09	३.४९	२.८७	
	सौम्यिकृतः					3.79	۶.७९	
	-	2.90	0.83	7.86	3.03			

१. वरील निष्कर्ष ४ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीदारे पनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळादारे स्वीकारण्यात आले. . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत बीएसई लि. कडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरीता वित्तीय निष्कर्षाच्या जपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. निष्कर्षाचे संपूर्ण विवरण बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.wsfx.in वर सद्धा उपलब्ध आहे

दिनांक : ०४ नोव्हेंबर, २०२५ ठिकाण: मंबर्ड



## स्पीडेज कमर्शिअल लि.

नों. कार्यालय: ३०१ व ३०२, ३ रा मजला, पेनिन्सुला हाईटस, सी.डी. बर्फीवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८

द्रध्वनी: (९१-२२) २६२१६०६०/६१/६२/६३/६४ ई-मेल: speedagecomplaints@gmail.com वेबसाईटः www.speedagecommercials.in सीआयएनः एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४५०३

### ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (''वित्तीय निष्कर्ष'') गुरुवार, ०६ नोव्हेंबर. २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पनर्विलोकित केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुर केले.

मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वेबपेज <u>https://speedagecommercials.in</u>/ वर आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच https://www.bseindia.com/ वर प्रदर्शित केले आहेत आणि खालील क्युआर कोड स्कॅन करून

दिनांक: ०६ नोव्हेंबर, २०२५

ठिकाण: मुंबई



स्पीडेज कमर्शिअल्स लि.साठी सही/-मिनाक्षी भन्साळी डीआयएन: ०६९३६६७१

#### **VAS INFRASTRUCTURE LIMITED**

CIN: L65100MH1994PLC076538

Regd. Office - Flat No B-1B, Madhav Niwas CHSL, Natakwala Lane, Opp S.V. Road, Borivali West, Mumbai, Maharashtra, India, 400092.

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025 (₹in lakhs except earnings per share)

		(	Quarter Ende	ed	Half Yea	Year Ending	
Sr.	2 " 1	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
No.	Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total revenue from Operations	-	-	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)	8.986	(17.813)	(23.470)	(8.826)	(34.830)	(49.348)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional)	8.986	(17.813)	(23.470)	(8.826)	(34.830)	(49.348)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional)	8.986	(17.813)	(23.470)	(8.826)	(34.830)	(50.458)
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	8.986	(17.813)	(23.469)	(8.826)	(37.250)	(52.878)
6	Equity Share Capital	1,512.940	1,512.940	1,512.940	1,512.940	1,512.940	1,512.940
7	Other Equity	-	-	-	(27,476.649)	(27,452.199)	(27,467.823)
8	Earning per share (of Rs. 10/- each) (not annualized)  1. Basic	0.059	(0.118)	(0.155)	(0.058)	(0.230)	(0.334)
	2. Diluted	0.059	(0.118)	(0.155)	(0.058)	(0.230)	(0.334)

Place: Mumbai Date: 06.11.2025

a) The Financial Results have been reviewed and approved by the R P Committee meeting held on 6th November, 2025. The Statutory Auditor have submitted Auditors Report on the above unaudited Financial Results for the Quarter & Half Year ended 30th Sept, 2025

b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites (www.bseindia.com and Company's Website (www.vasinfrastructureltd.com))

In the presence of FOR VAS INFRASTRUCTURE LIMITED

Ashok Kumar Golechha **Resolution Professional** (IBBI/IPA-002/IP-N000932/2019-2020/12973)

# nuvama

# **NUVAMA WEALTH MANAGEMENT LIMITED**

सीआयएन: एल६७११०एमएच१९९३पीएलसी३४४६३४

**नौदणीकृत कार्यालय:** ८०१ – ८०४, विंग ए, बिल्झि क्रमांक ३, इन्स्पायर बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ली संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१, **दूरध्वनी:** (९१–२२) ६६२० ३०३० ई-मेल: secretarial@nuvama.com वेबसाइट: www.nuvama.com

### पोस्टाद्वारे मतपत्रिकेसंबधी सूचना आणि ई-मतदान माहिती

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० आणि २२, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि त्यानंतर जारी केलेली विविध परिपत्रके, ज्यातील आगदी अलिकडचे क्रमांक ३/२०२५ दिनांक २२ सप्टेंबर २०२५ (एकत्रितपणे ''एमसीएची परिपत्रके'' असे संबोधण्यात येईल), सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंगच्या जबाबदाऱ्या व प्रकटिकरणाच्या आवश्यकता) नियम, २०१५ मधील नियम ४४ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स''), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी करण्यात आलेली सर्वसाधारण सभेसंबंधी सेक्रेटरीअल परिमाणे (''एसएस–२'') आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम व कायदे, (सध्या लागू असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्अंमलबजावणीसह) यासोबत वाचले असता कंपनी कायदा, २०१३ मधील (''कायदा'') कलम १०८ सोबत वाचले असता कलम ११० आणि इतर सर्व लागू तरतुदी, काही असल्यास, अन्वये सूचना देण्यात येत आहे की, दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान (''दूरस्थ ई–मतदान'') पद्धतीने पोस्टाद्वारे मतपत्रिकेद्वारे मजूर करण्यासाठी खालील प्रस्तावित ठरावांवर नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडच्या

अनु.क्र.	सामान्य उरावाचा तपशील
٩.	कंपनीच्या इक्विटी समभागांचे उपविभाजन / विभाजन मंजूर करणे.
٦.	कंपनीच्या मेमोरॅंडम ऑफ असोसिएशनमधील भांडवलासंबंधीच्या कलमातील बदल मंजूर करणे.

वरील एमसीएच्या परिपत्रकानुसार, सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ ह्या अंतिम मुदतीच्या तारखेला (''अंतिम मुदतीची तारीख'') ज्यांची नावे सदस्यांच्या/लाभार्थी मालकांच्या रिजस्टरमध्ये आहेत आणि ज्याचे ईमेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरीज/रजिस्ट्रार आणि कंपनीचे हस्तातरण एजट (''आरटीए'') याचेकडे नोंदविण्यात आले आहेत अशा सदस्याना कंपनीने गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी स्पष्टीकरणात्मक विवरणासह पोस्टाद्वारे मतदानाची सूचना (''सूचना'') फवत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे. ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस कंपनी / डिपॉझिटरीज / आरटीए यांचेकड़े नोंदविण्यात आलेले नाहीत असे सदस देखील सूचनेत दिलेल्या दूरस्थ ई – मतदान पद्धतीचे पालन करून मतदान करू शकतील.

सदस्यांना पोस्टाद्वारे मतपत्रिका आणि प्री–पेड व्यवसायिक उत्तराच्या लिफाफ्यांसह सूचनेची छापील प्रत पाठविण्यात येणार नाही. सदस्यांची संमती किंवा असहमती फक्त दूरस्थ ई-मतदान यत्रणेद्वारेच घेण्यात येईल.

कंपनीने एमयूएफजी इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमयूएफजी इन्टाइम), कंपनीची आरटीए, यांची दूरस्थ ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देणारी एजन्सी म्हणून सेवा देण्यासाठी नेमणूक केली आहे.

सर्व सदस्यांना कळविण्यात येत आहे की:

- ए. अतिम मुदतीच्या तारखेला ज्याची नावे कंपनी/डिपॉझिटरीज/आरटीए यांचेकडील सदस्यांच्या/लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये आहेत असे सदस्य सूचनेत नमूद करण्यात आलेल्या कामकाजांसाठी दूरस्थ ई-मतदान यंत्रणेद्वारे त्यांचा मतदानाचा अधिकार वापरण्यास पात्र आहेत. अंतिम मुदतीच्या तारखेला कंपनीची सदस्य नसलेल्या कोणाही व्यक्तीने ही सुचना फक्त माहितीसाती आहे असे समजावे
- बी. दूरस्थ ई-मतदान सुविधा शनिवार, ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवेळ) सुरू होईल;
- दूरस्थ ई-मतदान सुविधा रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भाप्रवेळ) संपेल;
- वरील तारीख आणि वेळेनतर दूरस्थ ई–मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि वरील कालावधी संपल्यानंतर दूरस्थ ई–मतदान यंत्रणा अकार्यान्वित करण्यात येईल;
- एकदा सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, त्याला त्यात बदल करण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- एफ. डिमटेरिअलाइज्ड आणि छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी दूरस्थ ई–मतदानाच्या पद्धतीची माहिती सूचनेत देण्यात आली आहे.
- जी. 🛮 ठराव मंजूर करण्यात आल्यास, ई–मतदानाच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच रविवार ७ डिसेंबर २०२५ रोजी, ठरावांच्या बाजूने आवश्यक असलेल्या मतांच्या संख्येच्या अधीन राहून, तो मजूर झाला आहे असे मानण्यात येईल

कंपनीच्या संचालक मंडळाने दूरस्थ ई–मतदान प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी व्यवसाय मेसर्स नीलेश शाह अँड असोसिएट्सचे सीएस नीलेश शाह किंवा त्यांच्या अनुपस्थितीत सीएस महेश दर्जी किंवा त्यांच्या अनुपस्थितीत सीएस हेतल शाह यांची नेमणूक केली आहे. पोस्टाद्वारं मतपत्रिकेचे /दूरस्थ ई–मतदानाचे निकाल एकतर चेअरपरसन आणि/किंवा त्यांनी अधिकार दिलेली कोणीही व्यक्ती द्वारा मगळवार, ९ डिसेंबर २०२५ पूर्वी घोषित केले जातील

आणि स्क्रटिनायझरच्या अहवालासह हे निकाल, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आणि कंपनीच्या वेबसाइटवर <u>www.nuvama.com</u> येथे आणि आरटीएच्या वेबसाइटवर https://instavote.linkintime.co.in येथे प्रदर्शित करण्यात येतील. त्याचवेळी सदर निकाल स्टॉक एक्सचेंजेसना कळविण्यात येतील. सदस्यांना त्यांच्या ई–मेल ॲड्रेसेसची नोंदणी/सुधारणा करण्याची आणि त्याचप्रमाणे, त्यांचे नाव, पोस्टाचा पत्ता, दूरध्वनी /मोबाइल क्रमांक, बँकेच्या खात्याची माहिती, परमनंट अकौन्ट

नंबर, नामांकन इत्यादींमध्ये काही बदल असल्यास, त्यांनी डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण केले असल्यास त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडे आणि छापील स्वरूपात समभाग धारण केले असल्यास कंपनीच्या आरटीए याचेकडे त्याची माहिती कळविण्याची विनती करण्यात येत आहे. कंपनीच्या वेबसाइटवर <u>www.nuvama.com</u> येथे, स्टॉक एक्सचेंजेसच्या म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाइटवर अनुक्रमे

www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि एमयूएफजी इन्टाईम यांच्या वेबसाइटवर https://instavote.linkintime.co.in येथे देखील सूचना

ई–मतदानाशी संबंधित काही प्रश्न/तक्रारी असल्यास, सदस्यांनी <u>https://instavote.linkintime.co.in</u> येथील मदत भागात उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि इन्स्टाव्होट ई-मतदान माहिती पुस्तिका पहावी किंवा <u>enotices@in.mpms.mufg.com</u> येथे ईमेल पाठवावे किंवा ०२२ –४९१८ ६००० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा श्री. जय प्रकाश, व्हीपी, सीनि. टीम लीडर – एमयूएफजी इन्टाईम, पत्ताः – १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०० ०८३, ई–मेल आयडीः investor.helpdesk@in.mpms.mufg.com, दूरध्वनी: ०२२-४९१८६२७० येथे संपर्क साधावा.

करिता नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड

स्वाक्षरी / -रनेहा पटवर्धन कंपनी सेक्रेटरी आणि कॉम्प्लायन्स ऑफिसर एसीएस: २३२६६

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२५

# निःष्यक्ष आणि निर्भिड दैनिक



www.navshakti.co.in

Date: November 06, 2025

Date: November 06, 2025

Place: Mumbai

Place: Mumbai

**SIKOZY REALTORS LIMITED** egistered office : B-3, Trishul Apartme Village Mudre Khurd, Taluka-Karjat, Dist-Raigad - 410 201. CIN: L45200MH1992PLC067837

NOTICE FOR BOARD MEETING Notice is hereby given that meeting of the Board of Director of the Company will be held on Friday 14th November, 2025 at the registered office of the company inter alia to approve & take on record the Un-Audited Financial Results of the Company for the quarter & half year ended 30th mber, 2025.

For Sikozy Realtors Ltd Mangesh Kesarkar Chief Financial Officer DATE: 06-11-2025 PLACE: MUMBAI



In the context of Tender Notice No. 34/2025 published in Free Press Journal-State Level (English) Edition on 04/11/2025, the period of availability of Blank E-Tender documents on website www.mahatenders.gov.in is extended. The blank E-tender will now be available for work No. A (1) from dt. 12/11/2025 to 08/12/2025 & work No. B (1), C (1) & D (1) from dt. 12/11/2025 to 26/11/2025. The other details of tender notice shall remain unchanged.

Tender Notice No./34/of 2025 (Extension)

## **SHERATON PROPERTIES & FINANCE LTD**

Regd. Office: 301 & 302, 3rd Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai - 400 058 **Phone:** (91-22) 2621 6060/61/62/63/64 **E-mail:** sheratoncomplaints@gmail.com Website: www.sheratonproperties.in CIN: L45202MH1985PLC036920

#### **UN-AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025 ("Financial Results") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Thursday, 06th November, 2025.

The Financial Results along with the Limited Review Report have been posted on the Company's webpage at https://sheratonproperties.in/ and on the website of the Stock Exchange i.e. https://www.bseindia.com/ and can be accessed by scanning the QR Code provided below:



For Sheraton Properties & Finance Ltd Sd/-

Meenakshi Bhansali Director DIN: 06936671

# **SPEEDAGE COMMERCIALS LTD**

Regd. Office: 301 & 302, 3rd Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai - 400 058 **Phone:** (91-22) 2621 6060/61/62/63/64 **E-mail:** speedagecomplaints@gmail.com Website: www.speedagecommercials.in CIN: L51900MH1984PLC034503

#### **UN-AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025 ("Financial Results") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Thursday, 06th November, 2025.

The Financial Results along with the Limited Review Report have been posted on the Company's webpage at https://speedagecommercials.in/ and on the website of the Stock Exchange i.e. https://www.bseindia.com/ and can be accessed by scanning the QR Code provided below:



For Speedage Commercials Ltd Sd/ Meenakshi Bhansali Director DIN: 06936671

# **Ecap Equities Limited**

Corporate Identity Number: U74900MH2008PLC287466 Regd. Off: Tower 3, Wing B, Kohinoor City Mall. Kohinoor City. Kirol Road. Kurla West. Mumbai - 400070

Standalone Financial Results for the quarter ended September 30, 2025 Quarter ended Year ended

	Particulars	September 30, 2025 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)
1	Total income from operations	68.28	927.01	2,963.29
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(61.78)	435.29	620.24
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(61.78)	435.29	620.24
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(75.67)	333.04	557.57
5	Total Comprehensive Income for the period	(75.69)	333.05	557.53
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- Per Share)	18.45	18.45	18.45
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	65.10	91.87	193.49
8	Securities Premium	163.74	163.74	163.74
9	Net worth	1,368.44	1,396.74	1,497.58
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,854.47	5,039.36	3,643.03
11	Outstanding Redeemable Preference Shares*	0.00	0.00	0.00
12	Debt Equity Ratio	2.82	3.61	2.43
13	Earnings Per Share ( Face Value of ₹ 10 each)			
	- Basic (Not annualised for quarter)	(0.79)	3.48	5.82
	- Diluted (Not annualised for quarter)	(0.79)	3.48	5.82
14	Capital Redemption Reserve	6.70	6.70	6.70
15	Debenture Redemption Reserve	105.14	105.14	105.14
16	Debt Service Coverage Ratio (DSCR) <sup>1</sup> (Not annualised for quarter)	0.05	0.79	1.84
17	Interest Service Coverage Ratio (ISCR) <sup>2</sup> (Not annualised for quarter)	0.45	4.23	2.10

<sup>1</sup>DSCR = Profit before interest and tax / (Interest Expense + Principal repayment of Debt securities, Borrowings other than debt securities, Inter-corporate deposits and Subordinated liabilities in next six months)

# \* indicates amount less than ₹ 50.000

Mumbai, November 6, 2025

- The above is an extract of the detailed format of quarterly and yearly standalone financial results filed with the Stock Exchanges in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations, 2015') and the Accounting Standards specified under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and the relevant provision of the Companies Act, 2013, as applicable. The full format of the quarterly and yearly financial results are available on the website of the Stock exchange (www.bseindia.com) and the Company's website - https://ecap.edelweissfin.com.
- For the other items referred in Regultion 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Wholesale Debt Segment of BSE Limited and the Company's website - https://ecap.edelweissfin.com
- The above standalone financial results of Ecap Equities Limited ('the Company') for the quarter and half year ended September 30, 2025 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 06, 2025.
- The above standalone financial results for the quarter and half year ended September 30, 2025 of the Company have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company and the Auditors have issued an unmodified review report.

On behalf of the Board of Directors

Swadesh Agrawal **Executive Director and Company Secretary** DIN: 10417688

**PUBLIC NOTICE** 

PUBLIC IS HEREBY INFORMED THAT our client, Mr. Anmol Kashmiri, having office at Iris Business Park, 5th Floor, Sonawala Estate, Goregaon (East). Mumbai, has lost a bag containing original documents and stamp papers from his office premises. The missing documents include:

1. Original papers of Samit nfraprojects Pvt. Ltd. (Reg. No. BBE-5-1005/2012) relating to purchase of land at Dhobi Talao Bhuleshwar Division, CTS No. 401.

2. Original documents of Garage No 3, BB4-19279-2023 at Prem Milan,

Nepean Sea Road. 3. Blank stamp papers in the name of various family members and

Any person(s)/ entity(ies) coming across the above documents or i possession of the above documents are required to hand the same over to our office at the below mentioned address All concerned are warned not to use or deal or act on or with the said documents or stamp papers, without the consent of our client, as they are lost and liable to misuse

A report has been lodged with Goregaon East Police Station

Advocates and Solicitors Heena Bilawala Bilawala and Co Karim Chambers, 2nd Floor, Near BSE, 42 Ambalal Doshi Marg

#### **VAS INFRASTRUCTURE LIMITED**

CIN: L65100MH1994PLC076538

Regd. Office - Flat No B-1B, Madhav Niwas CHSL, Natakwala Lane, Opp S.V. Road, Borivali West, Mumbai, Maharashtra, India, 400092.

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025 (₹in lakhs except earnings per share)

		Quarter Ended			Half Yea	Year Ending	
Sr.	Destination	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
No.	Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total revenue from Operations	-	-	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)	8.986	(17.813)	(23.470)	(8.826)	(34.830)	(49.348)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional)	8.986	(17.813)	(23.470)	(8.826)	(34.830)	(49.348)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional)	8.986	(17.813)	(23.470)	(8.826)	(34.830)	(50.458)
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	8.986	(17.813)	(23.469)	(8.826)	(37.250)	(52.878)
6	Equity Share Capital	1,512.940	1,512.940	1,512.940	1,512.940	1,512.940	1,512.940
7	Other Equity	-	-	-	(27,476.649)	(27,452.199)	(27,467.823)
8	Earning per share (of Rs. 10/- each) (not annualized)  1. Basic	0.059	(0.118)	(0.155)	(0.058)	(0.230)	(0.334)
	2. Diluted	0.059	(0.118)	(0.155)	(0.058)	(0.230)	(0.334)

a) The Financial Results have been reviewed and approved by the R P Committee meeting held on 6th November, 2025. The Statutory Auditor have submitted Auditors Report on the above unaudited Financial Results for the Quarter & Half Year ended 30th Sept, 2025

b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites (www.bseindia.com and Company's Website (www.vasinfrastructureltd.com))

Place: Mumbai Date: 06.11.2025

In the presence of FOR VAS INFRASTRUCTURE LIMITED

Ashok Kumar Golechha **Resolution Professional** (IBBI/IPA-002/IP-N000932/2019-2020/12973)

YEDESHI AURANGABAD TOLLWAY LIMITED

# Regd Office: Off No -11th Floor/1101 Hiranandani Knowledge Park, Technology Street, Hill Side Avenue,

Powai, Mumbai - 400 076 • Tel: (022) 6733 6400 / 4053 6400 • Fax: (022) 4053 6699 e-mail: irbinfrastructuretrust@irb.co.in • Website: www.irbinfratrust.co.in • CIN: U454OOMH2014PLC251983

Extract of Financial results for the Quarter and six month ended on September 30, 2025 (₹ in Millions)

Quarter Ended Half Year Ended Y								
D (1)	·			Year Ended				
Particulars	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)			
Revenue from Operations	646.14	607.34	1,279.21	1,143.16	2,374.61			
(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(183.75)	(285.82)	(400.18)	(687.02)	(1,169.57)			
(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(183.75)	(285.82)	(400.18)	(687.02)	(1,169.57)			
(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(183.75)	(285.82)	(400.18)	(687.02)	(1,169.48)			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)	(183.75)	(285.82)	(400.18)	(687.02)	(1,169.48)			
Paid up Equity Share Capital	2,157.57	2,157.57	2,157.57	2,157.57	2,157.57			
Other Equity		(5,533.15)						
Securities Premium Account	Nil	Nil	Nil	Nil	Nil			
Net Worth	(3,915.23)	(2,893.11)	(3,915.23)	(2,893.11)	(3375.58)			
Paid up Debt Capital/Outstanding Debt (Refer note c)	15,150.00	15,150.00	15,150.00	15,150.00	15,150.00			
Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil	Nil	Nil			
Debt Equity Ratio (Refer note d)	1.29 : 1	1.14 : 1	1.29 : 1	1.14 : 1	1.21:1			
Earnings Per Share (of INR 10/- each) (for continuing and discontinued operations 1.Basic: 2.Diluted: (*not annualized)	(0.85)* (0.85)*	(1.32)* (1.32)*	(1.85)* (1.85)*	(3.18)* (3.18)*	(5.42) (5.42)			
Debenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil			
Adjusted Debt Service Coverage Ratio (Refer note e)	1.74	1.62	1.72	1.54	1.61			
Interest Service Coverage Ratio (Refer note f)	1.74	1.62	1.72	1.54	1.61			
Adjusted Debt Equity Ratio (Refer note g)	0.84 : 1	0.86 : 1	0.84 : 1	0.86 : 1	0.87:1			

Place: Mumbai

Date: November 05, 2025

- a. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended on September 30, 2025, filed with Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges i.e. BSE Limited. The full Quarter ended Financial Results are available at www.irbinfratrust.co.in and
- b. The Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.
- c. Outstanding Debt Total Debt excluding Subordinate Debt and unsecured loan availed from related parties.
- d. Debt Equity ratio Total Debt (excluding Subordinate Debt) divided by Equity share capital and Subordianted debt
- e. Adjusted Debt Service Coverage Ratio (ADSCR) (no. of times): Profit before interest, amortisation & depreciation and provision for resurfacing expenses, divided by Interest expense (net of moratorium interest, interest cost on unwinding (long term unsecured loans) and amortisation of transaction cost and Interest on loan from related parties) together with repayments of long term debt excluding repayment of debt of related parties during the period (netted off to the extent of long term loans availed during the same period for the repayment)
- Interest Service Coverage Ratio Profit before interest divided by interest expense (net of interest on unsecured loan from related parties and interest on subordinate debt, interest cost on unwinding (provision for resurfacing expenses), amortisation & depreciation and amortisation of transaction cost)
- Adjusted Debt Equity ratio Borrowings (excluding unsecured loans from related parties, Subordinated debt and interest accrued but not due on unsecured loans from related parties and subordinated debt) – Cash and Bank Balances – Fixed Deposits - Liquid Investments divided by Equity share capital and Subordinated debt
- h. The above results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in their respective meetings held on November 05, 2025.

For Yedeshi Aurangabad Tollway Limited

Shilpa Todankar

IRB/Kautilya/427 Director

4.04



### **FLAIR WRITING INDUSTRIES LIMITED**

Regd Off.: Flair House, Plot No. A/64, Cross Road-A, Marol Ind. Area, MIDC, Andheri (East), Mumbai, Maharashtra- 400093, India CIN: L51100MH2016PLC284727 Tel- 91-22-42030405 Email- investors@flairpens.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

Sr.	Particulars	Standalone					Consolidated						
No.			Quarter Ende	ed	Half Year Ended Year Ended		Quarter Ended			Half Year Ended		Year Ended	
			(Un-Audited	)	(Un-Aı	udited)	(Audited)	(	(Un-Audited)		(Un-Au	dited)	(Audited)
		30-09-2025	30-06-2025	30-09-2024	30-09-2025	30-09-2024	31-03-2025	30-09-2025	30-06-2025	30-09-2024	30-09-2025	30-09-2024	31-03-2025
1	Revenue from Operations	26,324.44	24,222.01	24,189.37	50,546.45	46,369.74	94,931.44	32,091.32	28,854.46	27,013.15	60,945.78	51,726.75	1,07,986.03
2	Net Profit before tax	4,689.80	3,645.27	4,276.07	8,335.07	7,746.27	15,086.02	5,424.95	3,882.19	4,373.28	9,307.14	7,912.92	15,934.29
3	Net Profit after tax	3,646.51	2,713.42	3,196.61	6,359.93	5,763.66	11,211.27	4,272.90	2,895.21	3,276.81	7,168.12	5,897.62	11,908.43
4	Total Comprehensive Income	3,613.87	2,679.17	3,170.00	6,293.04	5,749.05	11,208.41	4,239.94	2,859.69	3,250.20	7,099.63	5,883.01	11,905.56
5	Paid - up Equity Share Capital	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77
6	Other Equity (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	94,855.71	-	-	-	-	-	96,578.60
7	Face value per equity share (₹)	5	5	5	5	5	5	5	5	5	5	5	5
8	Earnings per Equity Share (Not annualised for the												

Notes:

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 06, 2025. The Statutory Auditors have carried out limited review of the unaudited financial results for the quarter and six months ended September 30, 2025 and have issued an unmodified opinion on the same.

The previous period figures have been regrouped, wherever necessary. The above is the extract of detailed format of Financial Result for the Quarter and six months ended September 30, 2025 filed with Stock Exchanges under Reg 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the website of the stock exchanges www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website https://www.flairworld.in/investor-relation.aspx

Date - November 06, 2025

nterim periods)

Basic (in ₹)







2.72

FLAIR WRITING INDUSTRIES LIMITED

Vimalchand Jugraj Rathod **Managing Director** 

11.35